

अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली व त्यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय - मुवाढ - २०२५/(प्र.क्र.५७/२५)/लाक्षेवि (आस्था)

मंत्रालय, मुंबई-४०००३२,

दिनांक: ०४/०४/२०२५

संदर्भ:-

१. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.आढावा-१००२/(३३५/२००२)/आ(प्रशि), दि.०६/०२/२००३.
२. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक-मुवाढ-२०२४/(प्र.क्र.१४२/२४)/ लाक्षेवि (आस्था), दि.०७/१०/२०२४.
३. वित्त विभाग, शा.नि. क्र. पदनि -२०१६ /प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०३/०३/२०२५.
४. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचे पत्र जा.क्र. सांपामं/ भांडार/ ११९७/२०२५, दि.०४/०३/२०२५.

प्रस्तावना: -

अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली व त्यांच्या अधिपत्याखालील विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७९१ पदांना व रूपांतरित अस्थायी आस्थापनेवरील १२ पदांना संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये दि.०१/०९/२०२४ ते दि.२८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांनी त्यांच्या संदर्भ क्र.४ येथील दि.०४/०३/२०२५ च्या पत्रान्वये त्यांचे मंडळ कार्यालय व मंडळांतर्गत असलेल्या विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७९१ पदांना व रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ११ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

वित्त विभागाने संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापुर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण

करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

संदर्भ क्र.४ येथील दि.०४/०३/२०२५ रोजीच्या प्रस्तावास अनुसरून, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचे कार्यालय व त्याअंतर्गत विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७९१ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील ११ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय -

अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांनी संदर्भ क्र.४ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावातील उपलब्ध माहिती विचारात घेऊन खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचे कार्यालय व त्याअंतर्गत विभागीय कार्यालयातील कार्यालयनिहाय आकृतीबंधानुसार मंजूर नियत अस्थायी आस्थापनेवरील ७९१ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील ११ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत खालील अटीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशिर्ष
१.	अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली.	७९१	११	अ) मागणी क्रमांक आय-३ २७०१ मध्यम पाटबंधारे, ८०- सर्वसाधारण, (००१) संचालन व प्रशासन (०२) सामाईक आस्थापना - पर्यवेक्षी (०२)(११) अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली (अनिवार्य) (२७०१ ९८८९)

				ब) मागणी क्रमांक आय-३ २७०१ मध्यम पाटबंधारे ८०- सर्वसाधारण, (००१) संचालन व प्रशासन (०४) परिरक्षण आस्थापना (०४)(०८) अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली (अनिवार्य) (२७०१ ९९४२)
--	--	--	--	--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली, कार्यालयांतर्गत आकृतीबंधानुसार ७९१ पदे नियत अस्थायी आस्थापनेवरील आहेत. आता या संस्थेतील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७९१ मंजूर पदांना ती सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नाही, तसेच ती पदे सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर झालेल्या ४५२९७ पदांच्या मर्यादेत आहेत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ११ पदांना संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंत किंवा दि.३१/०८/२०२५ यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत या अटीच्या अधीन राहून दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. उपरोक्त पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत राहतील.
३. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांनी संदर्भ क्र.४ येथील दि.०४/०३/२०२५ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावातील उपलब्ध माहितीनुसार पदांची संख्या / पदामधील घट / पदामधील वाढ / सेवानिवृत्ती दिनांक इ. माहिती अंतिम / अचूक आहे, असे गृहित धरून पदांना मूदतवाढ देण्यात येत आहे. तसेच यानुषंगाने शासनास पाठविलेल्या प्रस्तावातील पदांची आकडेवारी ही अचूक असल्याची खातरजमा ही संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने आपल्यास्तरावर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तसेच याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची असल्याचे गृहीत धरून पदांना मूदतवाढ देण्यात येत आहे.
४. या सर्व पदांचा पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव विहित प्रपत्रात प्रमाणपत्रासह विहित वेळेत सादर करण्यात यावा.

हा शासन निर्णय वित्त विभाग, शा.नि. क्र. पदनि - २०१६ / प्र.क्र.८ / १६/ आ.पु.क., दि.०३/०३/२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक क्रमांक २०२५०४०४१९१४५६३३२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रज्ञा मेश्राम)

सहपत्र:- परिशिष्ट-“अ” व विवरणपत्रे “१ ते ५”

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. महालेखापाल-१, (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल-२, (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपुर.
३. वित्त विभाग, (व्यय-१२)/अर्थ-१९, मंत्रालय, मुंबई- ३२,
४. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली.
५. कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, सांगली/ टेंभु उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी/ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली.
६. कोषागार अधिकारी, सांगली.
८. कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग/आ (प्रशि)/अर्थ-१/२, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
९. लाक्षेवि (आस्था) कार्यासन संग्रहार्थ.

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र.५७/२५)/ लाक्षेवि (आस्था), दि. ०४/०४/२०२५ चे सहपत्र

परिशिष्ट "अ"

अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली (लेखापरिक्षण कक्षासह) व मंडळांतर्गत ३ विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ साठी मुदतवाढ		मुख्य लेखाशीर्ष व उपलेखा शीर्ष
		नियत अस्थायी आस्थापनेवरील मुदतवाढ मंजूर पदांची संख्या	रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील मुदतवाढ मंजूर पदांची संख्या	
१	२	३	४	५
१.	सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली (लेखा परिक्षण कक्षातील ४ पदांसह)	३५ (विवरणपत्र-१)	००	मागणी क्रमांक आय-३, २७०१- मध्यम पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१, संचालन व प्रशासन, (०२) सामाईक आस्थापना-पर्यवेक्षी, (०२) (११) अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली, (अनिवार्य) (२७०१ ९८८९)
२.	कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, सांगली.	३७३ (विवरणपत्र-२)	०५ (विवरणपत्र-५)	मागणी क्रमांक आय-३, २७०१ मध्यम पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१, संचालन व प्रशासन,
३.	कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी.	२८६ (विवरणपत्र-३)	०३ (विवरणपत्र-५)	(०४), परिरक्षण आस्थापना, (०४) (०८) अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली (अनिवार्य) (२७०१ ९९४२)
४.	कार्यकारी अभियंता, ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली	९७ (विवरणपत्र-४)	०३ (विवरणपत्र-५)	
एकूण		७९१	११	

प्रज्ञा मेश्राम

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र.५७/२५)/ लाक्षेवि (आस्था), दि.०४/०४/२०२५ चे सहपत्र
विवरण पत्र - १

अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली

नियत अस्थायी पदांना मुदतवाढ

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
१	अधीक्षक अभियंता	१
२	सहा.अधीक्षक अभियंता	१
३	शाखा अभियंता	३
४	लेखाधिकारी	२
५	अधीक्षक	१
६	प्रथम लिपीक	१
७	प्रमुख दप्तर कारकून	२
८	वरीष्ठ दप्तर कारकून	२
९	उच्चश्रेणी लघुलेखक	१
१०	प्रमुख आरेखक	१
११	सहा. आरेखक	१
१२	वरीष्ठ लिपीक	४
१३	कनिष्ठ लिपीक	४
१४	लिपीक नि टंकलेखक	३
१५	संगणक कार्यक्रम चालक	१
१६	वाहन चालक	१
१७	नाईक	१
१८	शिपाई	४
१९	चौकीदार	१
	एकूण	३५

प्रज्ञा मेश्राम
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र.५७/२५)/ लाक्षेवि (आस्था), दि.०४/०४/२०२५ चे सहपत्र

विवरणपत्र - २

कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, सांगली व त्यांचे अंतर्गत पाटबंधारे उपविभाग व शाखा कार्यालयातील नियत अस्थायी पदांना मुदतवाढ

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
	सांगली पाटबंधारे विभाग, सांगली	
१	कार्यकारी अभियंता	१
२	उप कार्यकारी अभियंता	१
३	शाखा अभियंता	१
४	वरीष्ठ दप्तर कारकून	१
५	सहा. भांडारपाल	१
६	सहा. आरेखक	१
७	वरीष्ठ लिपीक	१
८	लिपीक नि टंकलेखक	१
९	दप्तर कारकून	१
	एकूण	९
	पाटबंधारे उपविभाग, आष्टा	
१	उपविभागीय अभियंता	१
२	शाखा अभियंता	४
३	अनुरेखक	१
४	वरीष्ठ लिपीक	१
५	कनिष्ठ लिपीक	२
६	लिपीक नि टंकलेखक	१
७	स्थापत्य अभि.सहाय्यक	४
८	वाहन चालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
	एकूण	१८

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
पाटबंधारे शाखा, आष्टा		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	१
४	मोजणीदार	३
५	कालवा निरीक्षक	६
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	१८
पाटबंधारे शाखा, वाळवा		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवे टपाली	१
८	कालवे चौकीदार	३
	एकूण	२१
पाटबंधारे उपविभाग, सांगली		
१	उपविभागीय अधिकारी	१
२	क.अ./शा.अ./स.अ.श्रे-२	१
३	वरिष्ठ लिपीक	१
४	कनिष्ठ लिपीक/लि. नि टंकलेखक	३
५	दप्तर कारकून	२
६	वाहन चालक	१
७	शिपाई	२
	एकूण	११

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
पाटबंधारे शाखा, जयसिंगपूर		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, बुधगाव		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, सांगली		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, नृसिंहवाडी		

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, भिलवडी		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	मोजणीदार	२
४	कालवा निरीक्षक	६
५	संदेशक	१
६	कालवे टपाली	१
७	कालवे चौकीदार	३
	एकूण	१५
पाटबंधारे उपविभाग, मिरज		
१	उपविभागीय अधिकारी	१
२	वरिष्ठ लिपीक	१
३	कनिष्ठ लिपीक/लिपीक नि टंकलेखक	१
४	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	०
५	अनुरेखक	१
६	दप्तर कारकून	२
७	वाहन चालक	१
८	शिपाई	१
	एकूण	८
पाटबंधारे शाखा, मिरज		
१	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
२	दप्तर कारकून	२
३	मोजणीदार	४
४	कालवा निरीक्षक	८
५	संदेशक	१
६	शिपाई	१
७	कालवे टपाली	१
८	कालवे चौकीदार	३
	एकूण	२१
पाटबंधारे शाखा, म्हैशाळ		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, कुची		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, जत		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, माडग्याळ		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, संख		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
पाटबंधारे उपविभाग, इस्लामपूर		
१	उपविभागीय अधिकारी	१
२	कनिष्ठ लिपीक/लिपीक नि टंकलेखक	१

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
३	वाहन चालक	१
	एकूण	३
पाटबंधारे शाखा, कासेगाव		
१	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
२	मोजणीदार	२
३	कालवा निरीक्षक	७
४	संदेशक	१
५	कालवे टपाली	१
६	कालवे चौकीदार	३
	एकूण	१५
पाटबंधारे शाखा, इस्लामपूर		
१	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
२	मोजणीदार	२
३	कालवा निरीक्षक	६
४	संदेशक	१
५	कालवे टपाली	१
६	कालवे चौकीदार	३
	एकूण	१४
पाटबंधारे शाखा, शिराळा		
१	शाखाधिकारी	१
२	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	शिपाई	१
८	कालवे टपाली	१
९	कालवे चौकीदार	३
	एकूण	२२
	एकूण एकंदर	३७३

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र.५७/२५)/ लाक्षेवि (आस्था), दि. ०४/०४/२०२५ चे सहपत्र
विवरणपत्र - ३

कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी व त्यांचे अंतर्गत
पाटबंधारे उपविभाग व शाखा कार्यालयातील नियत अस्थायी पदांना मुदतवाढ

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
१	कार्यकारी अभियंता	१
२	उपकार्यकारी अभियंता	१
३	शाखा अभियंता	४
४	विभागीय लेखापाल	१
५	प्रथम लिपीक	१
६	लघुलेखक/निम्नश्रेणी लघुलेखक	१
७	भांडारपाल	१
८	सहा.भांडारपाल	१
९	आरेखक	१
१०	अनुरेखक	१
११	वरिष्ठ लिपीक	५
१२	कनिष्ठ लिपीक / लिपीक नि टंकलेखक	७
१४	संगणक	१
१५	वाहनचालक	१
१६	नाईक	१
१७	शिपाई	५
१८	चौकीदार	१
	एकूण	३४
	उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, ओगलेवाडी	
१	उप विभागीय अभियंता	१
२	शाखा अभियंता	४
३	अनुरेखक	१
४	वरिष्ठ लिपीक	१
५	कनिष्ठ लिपीक / लिपीक नि टंकलेखक	३
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
	एकूण	१८
	पाटबंधारे शाखा, येवती	
१	शाखा अधिकारी	१
२	दप्तर कारकुन	२
३	मोजणीदार	४
४	कालवा निरीक्षक	८
५	संदेशक	१
६	कालवे चौकीदार	३
७	कालवे टपाली	१
८	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
	उपविभागीय अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, कडेपूर	
१	उप विभागीय अभियंता	१
२	शाखा अभियंता	४
३	अनुरेखक	१
४	वरिष्ठ लिपीक	१
५	कनिष्ठ लिपीक / लिपीक नि टंकलेखक	३
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
	एकूण	१८
	पाटबंधारे शाखा, वांगी	
१	शाखा अधिकारी	१
२	दप्तर कारकुन	२
३	मोजणीदार	४
४	कालवा निरीक्षक	८
५	संदेशक	१
६	कालवे चौकीदार	३
७	कालवे टपाली	१
८	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
९	शिपाई	१
	एकूण	२२
	पाटबंधारे शाखा, विटा	
१	दप्तर कारकुन	२
२	मोजणीदार	४
३	कालवा निरीक्षक	८
४	संदेशक	१
५	कालवे चौकीदार	३
६	कालवे टपाली	१
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
८	शिपाई	१
	एकूण	२१
	उपविभागीय अभियंता, कृष्णा कालवा उपविभाग, कराड	
१	उप विभागीय अभियंता	१
५	कनिष्ठ लिपीक / लिपीक नि टंकलेखक	१
	एकूण	२
	पाटबंधारे शाखा, कराड	
१	मोजणीदार	२
२	कालवा निरीक्षक	६
३	संदेशक	१
४	कालवे चौकीदार	३
५	कालवे टपाली	१
६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
	एकूण	१४
	पाटबंधारे शाखा, शेणोली	
१	मोजणीदार	२
२	कालवा निरीक्षक	६
३	संदेशक	१
४	कालवे चौकीदार	३
५	कालवे टपाली	१
६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
	एकूण	१४
	पाटबंधारे शाखा, ताकारी	
१	मोजणीदार	४
२	दप्तर कारकुन	२
३	कालवा निरीक्षक	८
४	संदेशक	१
५	कालवे चौकीदार	३
६	कालवे टपाली	१
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
८	शिपाई	१
	एकूण	२१
	पाटबंधारे शाखा, किलोस्करवाडी (रामानंदनगर)	
१	मोजणीदार	२
२	कालवा निरीक्षक	६
३	संदेशक	१
४	कालवे चौकीदार	३
५	कालवे टपाली	१
६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
	एकूण	१४
	पाटबंधारे शाखा, येळावी	
१	मोजणीदार	३
२	कालवा निरीक्षक	८
३	संदेशक	१
४	कालवे चौकीदार	३
५	कालवे टपाली	१
६	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
	एकूण	१७
	उपविभागीय अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, तासगांव	
१	उप विभागीय अभियंता	१
२	दप्तर कारकुन	२
३	कनिष्ठ लिपीक / लिपीक नि टंकलेखक	१
४	वाहनचालक	१
५	शिपाई	१

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
	एकूण	६
	पाटबंधारे शाखा, तासगांव	
१	मोजणीदार	४
२	दप्तर कारकुन	२
३	कालवा निरीक्षक	८
४	संदेशक	१
५	कालवे चौकीदार	३
६	कालवे टपाली	१
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
८	शिपाई	१
	एकूण	२१
	पाटबंधारे शाखा, आटपाडी	
१	मोजणीदार	४
२	दप्तर कारकुन	२
३	कालवा निरीक्षक	८
४	संदेशक	१
५	कालवे चौकीदार	३
६	कालवे टपाली	१
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
८	शिपाई	१
	एकूण	२१
	पाटबंधारे शाखा, बुध्दीहाळ	
१	मोजणीदार	४
२	कालवा निरीक्षक	८
३	दप्तर कारकुन	२
४	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
५	संदेशक	१
६	शिपाई	१
७	कालवे चौकीदार	३
८	कालवे टपाली	१
	एकूण	२१
	एकूण एकंदर	२८६

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र.५७/२५)/ लाक्षेवि (आस्था), दि. ०४/०४/२०२५ चे सहपत्र

विवरणपत्र - ४

कार्यकारी अभियंता, ताकारी म्हेसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली व त्यांचे अंतर्गत पाटबंधारे उपविभागातील नियत अस्थायी पदांना मुदतवाढ

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
१	कार्यकारी अभियंता	१
२	उपकार्यकारी अभियंता	१
३	शाखा अभियंता	४
४	विभागीय लेखापाल	१
५	प्रथम लिपीक	१
६	लघुलेखक/निम्नश्रेणी लघुलेखक	१
७	भांडारपाल	१
८	सहा.भांडारपाल	१
९	आरेखक	१
१०	सहा.आरेखक	१
११	वरिष्ठ लिपीक	५
१२	कनिष्ठ लिपीक	४
१३	लिपीक नि टंकलेखक	३
१४	संगणक	१
१५	वाहनचालक	१
१६	नाईक	१
१७	शिपाई	५
१८	चौकीदार	१
	एकूण	३४
	म्हेसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.३, आरग	
१	उप विभागीय अभियंता	१
२	शाखा अभियंता	४
३	अनुरेखक	१
४	वरिष्ठ लिपीक	१
५	कनिष्ठ लिपीक	२
६	लिपीक नि टंकलेखक	१
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
	एकूण	१८
	ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.३, तासगाव	
१	उप विभागीय अभियंता	१
२	शाखा अभियंता	४
३	अनुरेखक	१
४	वरिष्ठ लिपीक	१
५	कनिष्ठ लिपीक	२
६	लिपीक नि टंकलेखक	१
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
	एकूण	१८
	ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.१, वांगी	
१	उप विभागीय अभियंता	१
२	शाखा अभियंता	०
३	अनुरेखक	०
४	वरिष्ठ लिपीक	०
५	कनिष्ठ लिपीक	१
६	लिपीक नि टंकलेखक	१
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
८	वाहनचालक	१
९	शिपाई	१
१०	चौकीदार	०
	एकूण	९
	ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.२, बेंळकी	
१	उप विभागीय अभियंता	१
२	शाखा अभियंता	४
३	अनुरेखक	१
४	वरिष्ठ लिपीक	१
५	कनिष्ठ लिपीक	२
६	लिपीक नि टंकलेखक	१
७	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ प्रस्तावित अस्थायी पदे
	एकूण	१८
	एकूण एकंदर	९७

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र.५७/२५)/ लाक्षेवि (आस्था), दि.०४/०४/२०२५ चे सहपत्र

विवरणपत्र - ५

सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली
रूपांतरीत अस्थायी आस्थापना
दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ

अ. क्र.	विभागाचे नाव	पदनाम	कर्मचा-यांचे संपूर्ण नाव	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	२	३	५	६
	कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, सांगली			
१	पाटबंधारे उपविभाग, मिरज			
१	पाटबंधारे शाखा कुची	चौकीदार	श्री. धैर्यशिल आनंदराव भोसले	३१/०५/२०३२
२	पाटबंधारे शाखा जत	चौकीदार	श्री. काशिनाथ बिरु विटेकर	३१/०५/२०२५
३	पाटबंधारे शाखा संख	मजूर	श्री.चन्नाप्पा गुराप्पा वज्रशेट्टी	३१/०५/२०२८
२	पाटबंधारे उपविभाग, इस्लामपूर			
१	पाटबंधारे शाखा, इस्लामपूर	चौकीदार	श्री. बाळू रामचंद्र कांबळे	३१/०५/२०२५
२	पाटबंधारे शाखा, शिराळा	मजूर	श्री. प्रकाश नामदेव पाटील	३१/१०/२०२५
	एकूण सांगली पाटबंधारे विभाग,सांगली.		५	
	कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी			
१	पाटबंधारे उपविभाग, ओगलेवाडी (पूर्वीचे नांव-टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्र.१, ओगलेवाडी)	चौकीदार	श्री.बाजीराव शंकर थोरात	३०/०४/२०२५

अ. क्र.	विभागाचे नाव	पदनाम	कर्मचा-यांचे संपूर्ण नाव	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	२	३	५	६
२	कृष्णा कालवा पाटबंधारे उपविभाग, कराड			
१	पाटबंधारे शाखा, ताकारी	मजूर	श्री. संजय बापू सोळवंडे	३१/०५/२०२६
३	टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, तासगांव			
१	पाटबंधारे शाखा, आटपाडी	मुकादम	श्री.चंद्रकांत आनंदराव पाटील	३१/०५/२०२५
	एकूण टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग,ओगलेवाडी		३	
	कार्यकारी अभियंता, ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली			
१	ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.१, वांगी	मजूर	श्री.उत्तम यशवंत माने	३१/०५/२०२६
		स्वच्छक	श्री.अरुण दिनकर रिटे	३१/०५/२०२५
२	ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.३, तासगाव	मुकादम	श्री.राजाराम जयसिंग यादव	३०/०९/२०२५
	एकूण ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली		३	
	एकूण एकंदर सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली		११	

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन